



unicef 
for every child

नवी उमेद, नवी सुरुवात

वस्तु संच पुस्तिका

- वापरकर्त्या कुटुंबांसाठी -




बॅक टू होम



प्रस्तावना

पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना आपण करत आहात. या कठीण परिस्थितीत, जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला लागणार आहेत. महाराष्ट्र शासन, यूनिसेफ, महाराष्ट्र आणि सहयोगी संस्थांनी केलेल्या क्षेत्रभेटीच्या सर्वेक्षणातून आपल्याला तातडीने लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा अंदाज घेतला गेला आहे. त्यापैकी काही वस्तू, “नवी उमेद, नवी सुरुवात” (Back to home) या प्रकल्पांतर्गत आपल्यापर्यंत पोचवत आहोत. कोणत्याही आपत्तीचा परिणाम मुलांच्या व महिलांच्या दैनंदिन जीवनावर सर्वात जास्त प्रमाणात होतो. मुलांचे जीवन पूर्ववत करण्याकरिता त्यांचे शालेय जीवन, खेळ, अवांतर वाचन, इ. वर काम करण्याचा या प्रकल्पाचा हेतू आहे. या अनुषंगाने, दिलेल्या वस्तूंचा वापर, योग्य आणि पर्याप्त करण्यासाठी मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत देण्यात आल्या आहेत. त्याचा आपण निश्चितपणे उपयोग करावा.





१. पुस्तिकेचा उद्देश

ही पुस्तिका कुटुंबाला देण्यात येत असलेल्या वस्तूविषयी संक्षिप्त माहिती देण्याकरिता लिहिण्यात आली आहे. वस्तूचा वापर, सांभाळ आणि देखभाल संबंधीचे महत्वाचे मुद्दे यात समाविष्ट आहेत. संचातील वस्तू, योग्य पद्धतीने आणि पर्याप्त स्वरूपात वापरणे शक्य व्हावे यासाठीच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.



२. संचाची गरज

पुरामुळे, लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध होणे देखील कठीण झाले आहे. अशा वेळी वैयक्तिक स्वच्छतेसाठी आणि एकूणच सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून देणे यातच संचाची गरज अधोरेखित होते. आपत्काळात या वस्तू, वैयक्तिक स्वच्छतेसाठी, सुरक्षिततेसाठी लगेच उपयोगात आणणे अपेक्षित आहे.



३. संचसूची

एका कुटुंबासाठीच्या या संचात ७ वस्तूंचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. त्यात एचडीपीई ताडपत्री (१८ फुट X १२ फुट), डस प्रतिबंधक मलम, मेणबत्त्या, काडेपेटी, दूधपेस्ट आणि दात घासण्याचा ब्रश, स्वयंपाकाची भांडी, आणि महत्वाच्या वस्तू व कागदपत्रांसाठी बॅग देण्यात येत आहे.



४. संचातील वस्तूंबद्दल

या संचात, दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या ७ वस्तूंचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. आपत्काळात या वस्तू, वैयक्तिक स्वच्छतेसाठी, सुरक्षिततेसाठी लगेच उपयोगात आणणे अपेक्षित आहे.

५. पुस्तिकेचे वापरकर्ते

पूरग्रस्त भागातील “नवी उमेद, नवी सुरुवात” (Back to Home) प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या कुटुंबाचे सदस्य तसेच प्रकल्पा-साठी काम करणारे क्षेत्रीय कार्यकर्ते.

६. संचातील वस्तूंचा वापर कसा कराल?

वस्तू वापरताना काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती पुढे दिली आहे.



वस्तूचे
नाव



उपयोगाचे
स्वरूप



वापरताना घ्यावयाची
काळजी



एचडीपीई ताडपत्री - (१८ फुट X १२ फुट)



मिळालेल्या ताडपत्रीचा वापर पावसापासून संरक्षणाकरिता, तात्पुरते छत म्हणून किंवा आडोसा म्हणून करणे अपेक्षित आहे.



ताडपत्री वापरताना ती धारदार वस्तूंच्या तसेच आगीच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.



डास प्रतिबंधक मलम



- हा मलम त्वचेवर लावल्यास डासांपासून संरक्षण होते.
- हा मलम अतिप्रमाणात लावू नये



- मलम सुरक्षित जागी, लहान मुलांचा हात पोचणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.
- मलम आवश्यकतेनुसार वापरावा आणि ट्यूबचे झाकण दरवेळी न विसरता बंद करावे.



वस्तूचे नाव



उपयोगाचे स्वरूप



वापरताना घ्यावयाची काळजी



मेणबत्या



- वीजेची उपलब्धता नसताना पर्यायी प्रकाश योजना म्हणून वापर करण्यासाठी.
- मेणबत्ती सहज सापडेल अशा सुरक्षित जागी ठेवावी.



- मेणबत्ती, ज्वलनशील वस्तूंपासून सुरक्षित अंतरावर लावावी.
- गरज नसताना, परत विझवून योग्य जागी ठेवावी.



काडेपेटी



अग्नी प्रज्वलित करण्यासाठी



काडेपेटी कोरड्या आणि सहज सापडेल अशा सुरक्षित जागी, लहान मुलांचा हात पोचणार नाही अशी ठेवावी.



स्वयंपाक भांडी सेट



स्वयंपाकासाठी



स्वयंपाक भांडी स्वच्छ धुवूनच वापरण्यास घ्यावी.



वस्तूचे नाव



उपयोगाचे स्वरूप



वापरताना घ्यावयाची काळजी



महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्रांसाठी बॅग



महत्वाची कागद पत्रे (बँकेचे पासबुक, आधार कार्ड, शिधा पत्रिका, एटीएम कार्ड, जमिनीची कागदपत्रे इत्यादी) तसेच दागदागिने अशा मौल्यवान वस्तु सुरक्षित ठेवण्यासाठी



ही बॅग सुरक्षित आणि सहज काढता येईल अशा ठिकाणी ठेवावी आणि घरातील सर्वांना याबाबत माहिती असावी



महत्वाचं... विसरू नका

सामान्य खबरदारी / काय करावे आणि काय करू नये

- संचातील वस्तू, आपत्तीच्या काळात लगेच वापरण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. यांचा भविष्यातील वापरासाठी **संचय न करता, त्वरित उपयोग** करावा.
- या संचातील, एखाद्या वस्तूची आपल्या कुटुंबाला गरज नसल्यास, इतर **गरजूंना ती वस्तू हस्तांतरित** करावी.
- आपल्याला मिळालेला संच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संचातील सर्व वस्तूंचा **यथायोग्य वापर** होणे अपेक्षित आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क



सी वाय डी ए (CYDA)

+९१ ८७६७७ ३४५११,

cyda@cydaindia.org

(सांगली, सातारा आणि कोल्हापूर)



सी ए सी आर (CACR)

+९१ ९९८७५ ९८५०९,

connect.cacr@gmail.com

